



Regd. Office: JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 CIN.: L27102MH1994PLC152925

Phone : +91 22 4286 1000 Fax : +91 22 4286 3000 Website : www.jsw.in

JSWSL: MUM: SEC: SE: 2024-25

July 23, 2024

To,

1. National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza Plot No. C/1, G Block Bandra – Kurla Complex Bandra (E), Mumbai – 400 051 Fax No.: 2659 8237-38

Ref: NSE Symbol - JSWSTEEL

Kind Attn.: Listing Department

2. BSE Limited

Corporate Relationship Dept.
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai – 400 001.
Fax No. 2272 2037/2039/ 2041/ 20 61
Ref: Company Code No.500228.

Kind Attn.:- Listing Department

Sub: Newspaper Publication – Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of the Financial Results for the Quarter ended 30.06.2024, published in Financial Express (English) (all editions) and Navshakti (Marathi) newspapers on 20th July 2024.

This is for your information and records.

Yours faithfully, For **JSW STEEL LIMITED**

Lancy Varghese Company Secretary





KOTAK INFRASTRUCTURE DEBT FUND LIMITED

CIN: U65910MH1988PLC048450

Regd. Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. Website: kidfl.kotak.com Telephone: +91-22-61660000

Extract of unaudited financial results for quarter ended June 30, 2024

			(₹ in Lakhs)
Particulars	Quarter ended June 30, 2024 (Unaudited)	Quarter ended June 30, 2023 (Unaudited)	Previous Year ended March 31, 2024 (Audited)
Total Income from Operations	3,230.91	2,574.14	11,115.05
Net Profit for the year (before Tax, Exceptional and Extraordinary items)	1,033.96	854.27	3,377.85
Net Profit for the year before tax (after Exceptional and Extraordinary items)	1,033.96	854.27	3,377.85
Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items)	1,033.96	854.27	3,377.85
Total Comprehensive Income for the year [Comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,035.43	855.84	3,377.11
Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share)	31,000.00	31,000.00	31,000.00
Reserves (excluding Revaluation Reserve)	20,999.90	17,443.20	19,964.45
Net Worth	51,999.90	48,443.20	50,964.45
Paid up Debt Capital / Outstanding Debt	94,391.15	83,959.01	91,477.99
Outstanding Redeemable Preference Shares	_		_
Debt Equity Ratio	1.82	1.73	1.79
Earnings per Share (of ₹ 10 each) - Basic & Diluted	0.33	0.28	1.09
Capital Redemption Reserve	19.00	19.00	19.00
Debenture Redemption Reserve	_	_ [
	Total Income from Operations Net Profit for the year (before Tax, Exceptional and Extraordinary items) Net Profit for the year before tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income for the year [Comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share) Reserves (excluding Revaluation Reserve) Net Worth Paid up Debt Capital / Outstanding Debt Outstanding Redeemable Preference Shares Debt Equity Ratio Earnings per Share (of ₹ 10 each) - Basic & Diluted Capital Redemption Reserve	Total Income from Operations Net Profit for the year (before Tax, Exceptional and Extraordinary items) Net Profit for the year before tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items) Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income for the year [Comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share) Reserves (excluding Revaluation Reserve) Net Worth 51,999.90 Paid up Debt Capital / Outstanding Debt Outstanding Redeemable Preference Shares Debt Equity Ratio 1.82 Earnings per Share (of ₹ 10 each) - Basic & Diluted 0.33 Capital Redemption Reserve	ParticularsJune 30, 2024 (Unaudited)June 30, 2023 (Unaudited)Total Income from Operations3,230.912,574.14Net Profit for the year (before Tax, Exceptional and Extraordinary items)1,033.96854.27Net Profit for the year before tax (after Exceptional and Extraordinary items)1,033.96854.27Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items)1,033.96854.27Total Comprehensive Income for the year [Comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]1,035.43855.84Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share)31,000.0031,000.00Reserves (excluding Revaluation Reserve)20,999.9017,443.20Net Worth51,999.9048,443.20Paid up Debt Capital / Outstanding Debt94,391.1583,959.01Outstanding Redeemable Preference Shares——Debt Equity Ratio1.821.73Earnings per Share (of ₹ 10 each) - Basic & Diluted0.330.28Capital Redemption Reserve19.0019.00

Notes:

- 1) The above results were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on July 19, 2024.
- 2) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and the Company at www.kidfl.com
- 3) For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com
- 4) Figures for the previous period/year have been regrouped wherever necessary to conform to current period/
- 5) These financial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as modified by Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016 read with CIR/IMD/DF1/69/2016 dated August 10, 2016.

Place : Mumbai Date : July 19, 2024 By order of the Board of Directors

For Kotak Infrastructure Debt Fund Limited

IHCL

THE INDIAN HOTELS COMPANY LIMITED

Registered Office: Mandlik House, Mandlik Road, Mumbai 400 001 CIN: L74999MH1902PLC000183. Email: investorrelations@ihcltata.com, Website: www.ihcltata.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER ENDED JUNE 30, 2024

			₹ lakhs
		STANDALONE	
Particulars	Quarter Ended 30.06.2024 (Reviewed)	Quarter Ended 30.06.2023 (Reviewed)	Year Ended 31.03.2024 (Audited)
Total income from operations	93127	89037	440560
Net Profit/ (Loss) for the period (before tax and Exceptional items)	28217	25434	155363
Net Profit/ (Loss) for the period before tax	28217	25434	148258
(after Exceptional items)			
Net Profit/ (Loss) for the period after tax	20880	18821	109493
(after Exceptional items)			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/	34364	20456	131377
(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive			
Income (after tax)]			
Paid-up Equity Share Capital (Face Value per share - 1 each)	14234	14204	14234
Other Equity			1000160
Earnings Per Share (of ₹1/- each)			
(for continuing and discontinued operations) -			
Basic and Diluted (in ₹) (*not annualised):	*1.47	*1.33	7.70

		the state of the s	
Other Equity			1000160
Earnings Per Share (of ₹1/- each)			
(for continuing and discontinued operations) -			
Basic and Diluted (in ₹) (*not annualised):	*1.47	*1.33	7.70
			₹lakhs
	C	ONSOLIDATE	D
Particulars	Quarter Ended 30.06.2024 (Reviewed)	Quarter Ended 30.06.2023 (Reviewed)	Year Ended 31.03.2024 (Audited)
Total income from operations	155023	146637	676875
Net Profit/ (Loss) for the period (before tax and Exceptional items)	32849	29394	166553
Net Profit/ (Loss) for the period before tax	32849	29394	166553
(after Exceptional items)		-	
Net Profit/ (Loss) for the period after tax	26019	23601	133024
(after Exceptional items)			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/	40158	27557	164804
(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive			
Income (after tax)]			
Paid-up Equity Share Capital (Face Value per share - 1 each)	14234	14204	14234
Other Equity (Including Non-controlling interests)			998637
Earnings Per Share (of 1/- each)	*		i i
(for continuing and discontinued operations) -			
Basic and Diluted (in ₹) (*not annualised):	*1.75	*1.57	8.86

- 1. The above is an extract of the detailed format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results for the guarter are available on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.ihcltata.com.
- 2. The above results have been reviewed by the Audit and Compliance Committee of the Board and approved by the Board of Directors at its meetings held on July 19, 2024.
- 3. The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.

Mumbai July 19, 2024

Puneet Chhatwal Managing Director & CEO (DIN: 07624616)



CIN: L74999MH1994PLC077041 Registered Office: JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

Quarter Ended

Extract of Statement of Standalone Financial Results for the Quarter Ended June 30, 2024

Particulars

Tel.: 022-4286 1000 Fax: 022-4286 3000 Email: jswel.investor@jsw.in Website: www.jsw.in

(< Crore)
Year Ended
31.03.2024
Audited
5,129.09
1,181.31

Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Income from Operations	1,049.61	1,235.97	1,484.60	5,129.09
Net Profit / (Loss) for the period before tax	337.70	322.31	248.86	1,181.31
Net Profit / (Loss) for the period after tax	253.66	342.22	166.00	950.22
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	880.80	34.01	763.96	1,830.71
Paid up Equity Share Capital (net of treasury shares)	1,744.43	1,641.22	1,640.55	1,641.22
Reserves (excluding Revaluation Reserve) as on 31st March				13,470.83
Net worth	14,949.56	9,748.31	8,962.26	9,748.31
Earning Per Share (₹ 10 each) (not annualised):				
Basic EPS (₹)	1.46	2.09	1.01	5.79
Diluted EPS (₹)	1.46	2.09	1.01	5.78
Debt Service Coverage Ratio (in times)	3.38	4.26	4.28	2.89
Interest Service Coverage Ratio (in times)	6.07	6.07	5.88	6.22
Debt Equity Ratio (in times)	0.17	0.46	0.43	0.46

Extract of Statement of Consolidated Financial Results for the Quarter Ended June 30, 2024

(₹ Crore)

Badianlana	Quarter Ended			Year Ended	
Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	
Total Income from Operations	2,879.46	2,755.87	2,927.85	11,485.91	
Net Profit / (Loss) for the period before tax	698.22	338.92	425.96	2,166.91	
Net Profit / (Loss) for the period after tax	534.16	345.27	290.35	1,724.65	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,152.70	(96.79)	793.95	2,506.17	
Paid up Equity Share Capital (net of treasury shares)	1,744.43	1,641.22	1,640.55	1,641.22	
Reserves (excluding Revaluation Reserve) as on 31st March				19,190.52	
Earning Per Share (₹ 10 each) (not annualised):					
Basic (₹)	3.00	2.14	1.77	10.50	
Diluted (₹)	3.00	2.13	1.76	10.47	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results alongwith other items referred in Regulation 52(4) and Regulation 54 of the SEBI (LODR) Regulations, 2015 are available on www.jsw.in, www.bseindia.com and www.nseindia.com.

For and on behalf of the Board of Directors



[DIN: 02100401]

Place: Mumbai Date : July 19, 2024



CIN: L27102MH1994PLC152925 Registered Office: JSW Centre, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 Tel.: 91 22 42861000 Fax: 91 22 42863000 Email: jswsl.investor@jsw.in Website: www.jsw.in

Extract of Standalone Financial Results for the quarter ended 30 June 2024

(₹ in crores)

Particulars Quarter Ended				Year Ended	
r artivulai 5	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	
Total income from operations	32,654	35,341	32,791	1,35,180	
Net Profit / (Loss) for the period (beforeTax, Exceptional)	1,621	1,864	2,577	12,141	
Net Profit / (Loss) for the period before tax(after Exceptional)	1,621	1,624	2,577	12,102	
Net Profit / (Loss) for the period after tax(after Exceptional)	1,205	1,007	1,705	8,041	
Total Comprehensive Income for the period[Comprising Profit (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,090	1,746	2,045	9,938	
Paid up Equity Share Capital	244	244	240	244	
Paid up Debt Capital #	9,375	10,875	11,215	10,875	
Reserves (excluding Revaluation Reserve) as on	78,123	74,978	65,465	74,978	
Net Worth	69,155	67,903	59,787	67,903	
Earnings Per Share (₹ 1 each) (not annualised):			100		
Basic (₹)	4.95	4.13	7.09	33.16	
Diluted (₹)	4.93	4.12	7.05	33.01	
Capital Redemption Reseve	774	774	774	774	
Securities Premium	7,742	7,742	5,439	7,742	
Debt Service Coverage Ratio	1.46	2.41	4.10	3.05	
Interest Service Coverage Ratio	3.56	3.79	4.45	4.71	
Debt-Equity Ratio	0.77	0.78	0.87	0.78	

Extract of Consolidated Financial Results for the guarter ended 30 June 2024


(₹ in crores)

Particulars	Quarter Ended			Year Ended	
Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	
Total income from operations	42,943	46,269	42,213	1,75,006	
Net Profit / (Loss) for the period (beforeTax, Exceptional)	1,380	2,012	3,480	12,791	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional)	1,380	2,012	3,480	13,380	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional)	867	1,322	2,428	8,973	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,049	2,204	2,664	11,050	
Paid up Equity Share Capital	244	244	240	244	
Paid up Debt Capital #	9,375	10,875	11,215	10,875	
Reserves (excluding Revaluation Reserve) as on	80,445	77,364	68,027	77,364	
Net Worth	70,568	69,669	61,986	69,669	
Earnings Per Share (₹ 1 each) (not annualised): Basic (₹) Diluted (₹)	3.47 3.45	5.33 5.31	9.72 9.67	36.34 36.17	
Capital Redemption Reseve	774	774	774	774	
Securities Premium	7,720	7,720	5,417	7,720	
Debt Service Coverage Ratio	1.34	0.83	3.27	1,83	
Interest Service Coverage Ratio	2.87	3.28	4.17	3.89	
Debt-Equity Ratio	1.06	1.07	1.14	1.07	

Note: The above is an extract of detailed format of guarterly Financial Results filed with Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) regulations, 2015. The Full format of quarterly Financial Results along with other items referred in regulation 52(4) of the LODR Regulations are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com & www.nseindia.com) and Company's Website (www.jsw.in).

Date : 19th July 2024 Place: Mumbai

For JSW Steel Limited JAYANT ACHARYA Jt. Managing Director & CEO



कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) नियम ८-(१)

ज्याअर्थी, तिम्नस्वाक्षरीकार वांती आवआयणफाल हो मध्यानस्वात विजयह प्राव्यक्षताकारता) ानयम ८-(१)
ज्याअर्थी, तिम्नस्वाक्षरीकार वांती आवआयणफाल हो मध्यानस्वात विविद्धित (वाजधी इंडिंग इन्टोलाई सर्कार्यित फानानस्वात ही नावे ज्ञात) (आवआयणफाल-एचएफाल)
चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायक्षेण्यत अंक्ट रिकन्स्ट्रकात ऑफ फायनात्मिअल अंसेटस् अंक्ट एम्कोसीमेंट ऑफ सिक्युरिटा इंटोस्ट ऑक्ट, २००२ अन्यये आणि
सिक्युरिटी इंटोस्ट (एम्कोसीमेंट) क्ल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कत्तम १३(१२) अन्यये प्रता केलेलाय अधिकाराच्या सामण स्वता निर्मानस्वात कर्नात्र विवाद स्वता स्वता स्वता स्वता स्वता कर्नात्र कर्नात्र (सह-कर्जदार (सह-कर्जदार (सह-कर्जदार प्रता स्वता) स्वता स्वत

ते उचलली जाणार नाहीत. एकूण देव थकबाकी (रु.) (प्रॉस्पेक्ट क्र. ७५८२६२) रु. ३५७३६६९.००/ – (रुपये पस्तीस लाख ज्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर	मागणी सूचनेची तारीख १०- मे-	कब्जाची तारीख १६-
थकबाकी (रु.) (प्रॉस्पेक्ट क्र. ७५८२६२) रु. ३५७३६६९.००/- (रुपये पस्तीस लाख त्र्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर	सूचनेची तारीख १०-	तारीख
फक्त) (प्रॉस्पेक्ट क्र. १४०८१३) रु. २३४९४४.००/ - (रुपये दोन लाख चौतीस हजार नऊशे चव्वेचाळीस फक्त)	1 -	जुलै- २०२४
रु. १६९८९२४.००/ – (रुपये सोळा लाख अङ्घ्याण्णव हजार नऊशे चोवीस फक्त)	१०- मे- २०२४	१६- जुलै- २०२४
	फक्त) ह. १६९८९२४.००/- (रुपये सोळा लाख अङ्ग्र्याण्णव हजार नऊरो चोवीस फक्त)	फक्त) ह. १६९८१२४.००/- (रुपये सोळा १०- लाख अङ्ग्र्याण्यव हजार नऊशे चोवीस मे- फक्त)

एरिया, वागळे इस्टेट, ठाणे – ४००६०४ किंवा कॉर्पोरेट कार्यालय: आयआयएफएल टॉवर, प्लॉट क्र. १८, फेझ- IV, उद्योग विहार, गुरगाव, हरियाणा यांना संपर्क करार सही / - प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लि. करित

समिट सिक्युरिटीज लिमिटेड सीआयएन: एल६५९२१एमएच१९९७पीएलसी१९४५७१

नोंदणीकृत कार्यालय: २१३, बेझोला कॉंप्लेक्स, बी वींग, ७१, सायन-ट्रॉम्बे रोड चेंब्र्, मुंबई-४०० ०७१ दू.: +९१-२२-४६०९८६६८/६९

वेबसाईट: summitsecurities.net ई-मेल: investors@summitsecurites.net, compliance@summitsecurities.net ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

		संपलेली	संपलेले वर्ष	
अ. क्र.	तपशील	३०.६.२०२४ (अलेखापरीक्षित)	३०.६.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)
8	एकूण उत्पन्न	२,०८४.०६	१,१४०.३०	१०,२२३.९२
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	२,०००.०९	१,०६७.०८	९,८३६.६२
æ	कालावधीसाठी कर पूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	६१७.२६	१,०६७.०८	९,८३६.६२
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	२९४.४६	८३६.०१	७,५७३.०२
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) -	१,६०,१५३.८२	१,५८,९१८.१८	३,९२,०२६.९९
É	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रती भाग)	१,०९०.१८	१,०९०.१८	१,०९०.१८
و	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)			९,०१,५१९.०४
۷	प्रत्येकी रु. १०/- चे एफव्ही प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (अवार्षिक): (i) मूलभूत ईपीएस (ii) सौम्यिकृत ईपीएस	२.७० २.७०	७. <i>६७</i> ७. <i>६</i> ७	६९.४७ ६९.४७

. वरील निष्कर्षांना १९ जुलै, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित करून त्यांची शिफारस केली आणि संचालक

- २) हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अन्वये अधिसूचित सुधारित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रूल्स, २०१५ (इंड एएस) ला आणि प्रयोज्य असतील त्या प्रमाणांत अन्य मान्यतापाप्र लेखा प्रतिती आणि धोरणे याम अनसरून बनवले आहे
- त्रवारच अवस्थार चा त्रवाराम जन्म नान्याधार एका चुक्का आगम चारण चार जाउनसम्बन्ध आह. बतीत माहिती इनके सेबी (किस्टी) आर्क्तिशास्त अँड डिस्कतोचार रिकायायरिस) रोयुन्दीचस्त, २०१५ चचा रेयुन्देशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे द्वाखल केलेल्या ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० जून, २०२४ रोजी संपत्तेल्या तिमाहीसाठी तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस <u>www.bseindia.com.</u> www.nseindia.com वर आणि

कंपनीची वेबसाईट <u>www.summitsecurities.net</u> वर सुध्दा उपलब्ध आहे. कंपनीच्या महत्वाच्या अलेखापरीक्षित अलिप्त वित्तीय बार्बीची माहीती खालीलप्रमाणे

		(रु. लाखात)
संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
३०.६.२०२४ (अलेखापरीक्षित)	३०.६.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)
१,०७३.७४	५६३.०२	४,७४७.९६
१,०२८.९३	५०८.२९	४,४९४.६२
८४९.०९	४४२.९१	३,५१२.११
	३०.६.२०२४ (अलेखापरीक्षित) १,०७३.७४ १,०२८.९३	३०.६.२०२४ (अलेखापरीक्षित) १,०७३.७४ ५६३.०२ १,०२८.९३

मिट सिक्युरिटीज लिमिटेडसाठी सही/-

ठिकाण: मुंबई दिनांक: १९ जुलै, २०२४ डीआयएनः ०००८०८३६

TATA MOTORS FINANCE LIMITED

(FORMERLY KNOWN AS TATA MOTORS FINANCE SOLUTIONS LIMITED) $Registered\ office: -\ Sir\ H.C.\ Dinshaw\ Building,\ Office\ No.\ 14,4^{th}\ Floor,\ 16\ Horniman\ Circle,\ Fort,\ Mumbai-400\ 001$ Corporate Identity Number: U65910MH1992PLC187184 Website: www.tmf.co.in

Statement of unaudited financial results for the quarter ended June 30, 2024

				(K III Lakiis)
		Quarte	ended	Year ended
Sr.	Particulars	June	June	March
No.		30, 2024	30, 2023	31, 2024
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	1104,76.88	1139,34.34	5005,19.34
2	Profit/(Loss) before tax for the quarter/year	36,00.79	53,09.03	224,14.72
3	Profit/(Loss) after tax for the quarter/year	36,06.98	51,05.10	51,87.86
4	Total Comprehensive income for the quarter / year			
	[comprising profit for the period / year (after tax) and			
	other comprehensive income (after tax)]	(101,52.42)	(63,81.17)	42,63.93
5	Paid-up Equity share capital (Face value : ₹ 100 per share)	4969,39.18	4969,39.18	4969,39.18
6	Reserves excluding revaluation reserves	(358,43.40)	(203,15.01)	(203,15.01)
7	Instruments entirely equity in nature	1808,00.00	1808,00.00	1808,00.00
8	Net worth	6418,95.78	6574,24.17	6574,24.17
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	29768,30.32	30261,15.35	30261,15.35
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
11	Debt Equity Ratio	4.64:1	4.6:1	4.6:1
12	Earnings Per Equity Share (face value of ₹ 100/- each)			
	(for continuing and discontinued operations)			
	Basic (₹) (not annualised for the quarter ended)	(0.36)	(0.05)	(2.46)
	Diluted (₹) (not annualised for the quarter ended)	(0.36)	(0.05)	(2.46)
13	Capital Redemption Reserve	0.02	0.02	0.02
14	Debenture Redemption Reserve	-	-	-

Notes:

Place: Mumbai

Date: July 18, 2024

- 1 The Company, a Non-Banking Finance Company registered with the Reserve Bank of India (the 'RBI'), is a wholly owned subsidiary of TMF Holdings Limited. TMF Holdings Limited, a wholly owned subsidiary of Tata Motors Limited, is a Non Deposit taking - Systemically Important - Core Investment Company (CIC) and registered with the RBI.
- The above financial results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 (the "Act"), and other recognized accounting practices generally accepted in India and are in compliance with Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "Listing Regulations"). Any applicable guidance/ clarifications/ directions issued by the RBI or other regulators are implemented as and when they are issued/applicable.
- The financial results for the three months ended June 30, 2024 have been reviewed by the Audit Committee at its meeting held on July 17, 2024 and approved by the Board of Directors at its meeting held on July 18, 2024.
- The Board of Directors of Tata Motors Finance Limited ("the Company"/"TMFL") at its meeting held on June 4, 2024, approved a Scheme of Arrangement for amalgamation of the Company with and into Tata Capital Limited (TCL) and their respective shareholders ("the Scheme"), under Sections 230 to 232 read with Section $52\,and\,Section\,66\,and\,other\,applicable\,provisions\,of the\,Companies\,Act, 2013\,and\,the\,Rules\,made\,thereunder.$ The Scheme will become effective from the Appointed Date i.e. April 1, 2024 upon fulfilment of all the conditions set out in the Scheme including approval of the Scheme by the Reserve Bank of India and National Company Law Tribunal ("NCLT") and upon the receipt of other applicable regulatory approvals. Upon the Scheme becoming effective:
- (i) The entire business of the Company including all the assets, liabilities and undertakings of the Company will stand transferred and vested in TCL and thereafter TCL will carry on all the business activities undertaken by TMFL.
- (ii) From the Appointed Date till the effective date, the business carried on by the Company shall be deemed to have been carried on for and on behalf of and in trust for TCL
- (iii) Equity shares of TCL would be issued to equity shareholders of the Company as per the share exchange ratio determined based on the Valuation Reports and the Fairness Opinions obtained by the Company
- (iv) The holders of Non-Convertible Debentures (NCDs) of the Company will become the holders of NCDs of TCL on the same terms, including the coupon rate, tenure, redemption price, quantum, nature of security, adequately safeguarding the interest of the NCD holders"
- Name of the Company has been changed to Tata Motors Finance Limited from Tata Motors Finance Solutions Limited w.e.f. October 26, 2023.
- The Company is primarily engaged in the business of financing and the operations being only in India, the disclosure requirements of Ind AS - 108 Segment Reporting are not applicable.
- The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), BSE Limited (www. besindia.com) and the website of the Company (www.tmf.co.in).

For TATA MOTORS FINANCE LIMITED (FORMERLY KNOWN AS TATA MOTORS FINANCE SOLUTIONS LIMITED)

> Samrat Gupta Managing Director & CEO

(DIN - 07071479)





रिजनल स्ट्रेस्ड ॲसेट रिकव्हरी ब्रांच एमएमडब्ल्युआर, ६वा मजला, बडोदा हाऊस, दिवाण शॉपिंग सेंटरच्या मागे, एसव्ही रोड, जोगेश्वरी (प.), मुंबई-४००१०२ वेबसाइट : sarr

<u>{नियम ८(१)}</u> कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरीता) ज्याअर्थी

निम्नस्वाक्षरीकार हे बँक ऑफ बडोदा. आरओएसएआरबी. एमएमडब्ल्यआर शाखेचे प्राधिकत अधिकारी य नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्य नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०६.१२.२०२२ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार मे मोक्ष कन्स्ट्रक्शन, (प्रोप्रायटर: श्री. महीपाल बाबुराव जैन)यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम म्हणजेच रु. ३,११,९६,०७०.८७/ - (रुपये तीन करोड अकरा लाख शह्याण्णव हजार सत्तर आणि सत्याऐंशी पैसे मात्र) ०६.१२.२०२२ रोजीस अधिक त्यावरील व्याज आणि प्रभाराची परतफेड सदर सचन प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्या येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून दिनांक ह्या **१९ जुलै, २०२४** रोजी घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या रक्कम **रु. रु** ३,११,९६,०७०.८७/ - (रुपये तीन करोड अकरा लाख शह्याण्णव हजार सत्तर आणि सत्याऐंशी पैसे मात्र) ०६.१२.२०२२ रोजीस अधिक त्यावरील च्याज आणि प्रभाराच्या अधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार/हमीदार/गहाणदार यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन : फ्लॅट क्र. ४५, ४था मजला, ए-विंग, ''आशियाना टॉवर'' सीएचएस लि., सोडावाला लेन बोरिवली (प), मुंबई-४०० ०९२ चे समभाग गहाण (बाबुलाल व्ही जैन आणि महीपाल बी जैन यांच्या नावे)

दिनांक: १९/०७/२०२४ मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ मध्ये

एमटीएनएल भवन, ३रा मजला, स्ट्रेंण्ड रोड, अपोली बंदर, कुलाबा, मुंबई-४००००५. मूळ अर्ज क्र. ५८१ सन २०२२

स्टेट बँक ऑफ इंडिया दारजी फुलजाहा सब्बीर खान आणि अन्य

न्याअर्थी, वरील नमूद ओ.ए क्र. ५८१ सन २०२२ सन्माननिय पीठासीन अधिकाऱ्यांसमोर **०९/०१/२०२३** रोजी सूचीबद्ध ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. १८,१४,६२४.५६/ – कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲंक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह

. ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्सची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणीसाठी अर्जाच्या मंज्र्र न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे.

- जनापनार क्रार पद्धा रहता आहे. प्रेकटरचा कलम १९ रच्या पीट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. १. विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस) दिवसांत कारणे टाखविण्यासाठी •
- मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकर्त आणि मनांचे तपशील जाहीर करणे
- आण मताच तप्त्राल आहर करण. मिळकर्तीच्या अत्तरीसाठीच्या अर्वावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्वाच्या अनु क्रमांक ३७ अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकर्तींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मञ्जाव करण्यात आला आहे. तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत
- आणि, किंचा मूळ अर्जाच्या अनु, क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतीचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यितिरेक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड
- झालेल्या विक्री रकमेचा हिशोब ट्रेण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला २५/०९/२०२४ रोजी स. ११:०० वा. तेषांजी निवेदन सारद करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे आणि डीआरटी-।। यांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या १३ जून, २०२४ रोजी दिले.

प्रबंधक डीआरटी-॥, मुंबई ठिकाण : मुंबई

(१) फुलजाहा सब्बीर दारजी खान, खोली क्र. २४, हायचे क्र. ८, वाकण पारा, एस. व्ही. कंपाऊंड, वसई नालासोपारा (पूर्व), पालघर – ४०१२०९. आणि येथे सुद्धा सी/३०३, स्टार शेरेटन, वाय.के. नगर, बोळींज, विरार (पश्चिम), पालघर. (२) जी३ मोटर्स, संजर एनक्लेव, एस. व्ही. रोड, शॉपर्स स्टॉपच्या जवळ, कांदिवली (प), मुंबई – ४०००६७.

जाहीर सूचना

- -माझ्या अशिलाद्वारे सूचना देण्यात येते की, डॉ देवयानी पी नाडकर्णी आणि श्री. बलदेव कृष्णन . साईलोपल हे जे.आर. बोरिचा मार्ग, एन.एम.जोशी मार्ग, महालक्ष्मी, मुंबई-४०००११, मुंबई शहराच्या नोंदणीकत जिल्ह्यातील नगरपालिका प्रभाग क्र. जी दक्षिण मध्ये अपयशी, येथे स्थित जमिन धारक कॅडस्ट्रल सर्व्हे क्र.१(भाग) आणि २(भाग) चे लोअर परेल विभाग, मुंबई चे ते सर्व भाग आणि विभाग वर बांधकमित मिनर्व्हा बिल्डिंग मधील ३१वा मजला (मंजर आराखड्यानसार मजला क्र.१९) वर, फ्लॅट क्र.३१०३/टॉवर ए मोजमापित सुमारे १२४७ चौफू (११५.८५ चौमी) त्यासह एकत्रित दोन कार पार्किंग स्पेस, प्रीमेसेस चे मालकी असलेले संदर्भातील हक नामाधिकार आणि हितसंबंध तपासात करत आहोत कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांना सदर परिसर आणि शेअर/डिबेंचर च्या संदर्भात मध्ये कोणताही हक नामाधिकार, हितसंबंध, आक्षेप, मागणी किंवा दावा असल्यास च्या मार्गाने विक्री, आदलबदल, गहाण प्रभार, भेट, ट्रस्ट, वारसा, लिस-पेंडन्स, कोणत्यार्ह न्यायालयाचा हुकूम किंवा आदेश, परवाना असाइनमेंट, देखभाल, ताबा, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, सुविधाधिकार, ट्रस्ट सेटलमेंट. संरक्षक स्वारस्य किंवा अन्यथा कोणत्यार्ह स्वरूपाचे तक्रार खोली क्र.११०, थामाबाई चाळ, शिवरी-कोळीवाडा, शिवरी, मुंबई-४०००१५ येथे निम्नस्वाक्षरीकडे कागदोपत्री पुराव्यासह किंवा नोंदणीकत पोस्ट पावती देय (आरपीएडी) दारे दहा (१०) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात कळवावी असे गहीत धरले जाईल की असा कोणताही दावा हक, नामाधिकार, हितसंबंध, आक्षेप आणि/किंवा मागणी अस्तित्वात नाही आणि ते, जर असेल तर ते माफ केले गेले आहे आणि/किंवा['] सोडले गेले आहे असे मानले जाईल आणि आमच्या अशिलांव बंधनकारक नसले दिनांकीत २० जुलै २०२४.

सही/ ज्ञानेश्वर वसंत कार

वकील

जाहीर सूचना श्री. भावेश नवीनचंद्र झवेरी हे युनिट क्र.

५२३. पारेख मार्केट प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या पाचव्य मजल्यावर स्थित, ३९, जगन्नाथ शंकर शेठ रोड, ओपेरा हाऊस, मुंबई ४०० ००४ चे मालक आहेत. श्री. भावेश नवीनचंद्र झवेरी हे पारेख मार्केट प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चे सदस्यसुद्धा आहेत आणि पढे ते शेअर प्रमाणपत्र क्र. २०० सह क्रमांक ९९१/९९५ सह शेअर प्रमाणपत्र क्र. ४०७ आणि विभिन्न क्रमांक ९९६ ते १००*०* (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रु. ५०/०० च्या दहा शेअर्सचे धारक आहेत.

माझे अशील सौ. चित्रा श्यामसुंदर पुरोहित आणि श्री. सोहीनकुमार श्यामसुंदर पुरोहित, रा/ये. इमारत क्र. २९, विंग - बी, फ्लॅट क्र. ५०२, खेर नगर, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ हे ३९, जगन्नाथ शंकर शेठ रोड, ओपेरा हाऊस, मुंबई ४०० ००४ येथील गिरगाव विभाग, मुंबई शहराच्या सीटीएस क्र. १६०५ धारक जमिनीवरील पारेख मार्केट प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या पाचव्या मजल्यावर स्थित युनिट क्र. ५२३ हे खरेदी करण्यास इच्छुक

जर कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींना माझ्या अशीलांना सदर युनिटच्या विक्रीकरिता कोणताही आक्षेप असल्यास तशी व्यक्ती किंवा व्यक्तींनी त्यांचे आक्षेप आणि किंवा दावे जर काही असल्यास ते निम्नस्वाक्षरीकारांकडे ह्या सूचनेच्या प्रकाशनाच्या सात दिवसांच्या आत जम करावेत. सात दिवसांच्या कालावधी समाप्तीनंतर माझे अशील कोणतेही आक्षेप किंवा दावे विचारात घेणार नाहीत.

क्लिफर्ड मार्टिस. वकील उच्च न्यायालय, डव्ह'ज् नेस्ट, १ला मजला, सेंट. मायकेल'स् स्कुलच्या पुढे, २१. लेडी जमशेदजी रोड. माहीम, मुंबई ४०० ०१६.

ईमेल: cliffordmartis@gmail.com

निप्पॉन लाईफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड (सीआयएन-एल ६५९१० एमएच १९९५ पीएलसी २२०७९३)

नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ (प), मुंबई ४०००१३,

फोन क्र.+९१ २२ ६८०८७०००, फॅक्स क्र.:+ ९१ २२ ६८०८७०९७ ईमेल : investorrelation@nipponindiaim.com वेबसाईट :https://mf.nipponindiaim.com

१. ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निप्पॉन लाईफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडच्या अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

(रू. कोटीत प्रतिशेअर डाटा वगळन)

अ.	तपशिल	संपलेली तिमाही		
क्र.		३०-जून २४	३०-जून-२३	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	
१	प्रवर्तमातून एकूण महसूल	५०४.९६	३५४.१५	
?	कालावधी करिता निव्वळ नफा / तोटा (कर, अपवादात्मक आणि/ किंवा अनन्य साधारण बाबी पूर्व)	४३८.७५	३०९.९३	
3	कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक आणि किंवा अनन्य साधारण बार्बी पश्चात)	४३८.७५	३०९.९३	
8	कंपनीच्या मालकांसाठी बहाल करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा (अपवादात्मक आणि किंवा अनन्य साधारण बाबीं पश्चात)	३३२.३३	२३५.७२	
ч	कंपनीच्या मालकांसाठी बहाल तिमाहीकरिता एकूण सर्व समावेशक उत्पन्न	३२८.२३	२३२.९४	
ξ	भाग भांडवल	६३१.७६	६२३.३०	
O	प्रति भाग प्राप्ती, संपूर्ण भरणा झालेले शेअर रू. १०/- चे दर्शनी मूल्य (i) मुलभूत (रू.) (ii) सौम्यिकृत (रू.)	५.२७ ५.१८	ડેઇ.ફ ઇઇ.ફ	

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निप्पॉन लाईफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडच्या अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षाचा उतारा

(रू. कोटीत प्रतिशेअर डाटा वगळून)

		•	4()
अ.	तपशिल	संपलेली तिमाही	
क्र.		३०-जून २४ ३०-जून-२३	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
१	प्रवर्तनातुन एकूण महसूल	४६६.२७	३२८.९७
2	करपूर्व नफा	४२०.५०	२९४.६३
3	करपश्चात नफा	३१६.६४	२२२.४५
γ	एकण सर्वसमावेशक उत्पन्न	३१२.७३	२१९.७३

३. सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस रेग्यलेशन्स २०१५ च्या रेग्यलेशन ३३ अंतर्गत १९ जलै २०२४ रोजी स्टॉक एक्चेंजकडे दाखल केलेल्या वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट https://mf.nipponindiaim.com आणि स्टॉक एक्सचेंजस् ची वेबसाइटस् www.bseindia.com. आणि www.nseindia.com. म्हणजेच वर उपलब्ध आहे.

निप्पॉन लाईफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड करिता

दिनांक : १९ जुलै, २०२४ वालदे वर्गीस कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

The spirit of Mumbai is now 95 years old!



SV Steel Limited

CIN: L27102MH1994PLC152925

Registered Office: JSW Centre, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 Tel.: 91 22 42861000 Fax: 91 22 42863000 Email: jswsl.investor@jsw.in Website: www.jsw.in

Extract of Standalone Financial Results for the quarter ended 30 June 2024

(₹ in crores)

(₹ in crores)

Year Ended

7.720

1.83

3.89

1.07

Particulars –	Quarter Ended			Year Ended
Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total income from operations	32,654	35,341	32,791	1,35,180
Net Profit / (Loss) for the period (beforeTax, Exceptional)	1,621	1,864	2,577	12,141
Net Profit / (Loss) for the period before tax(after Exceptional)	1,621	1,624	2,577	12,102
Net Profit / (Loss) for the period after tax(after Exceptional)	1,205	1,007	1,705	8,041
Total Comprehensive Income for the period[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,090	1,746	2,045	9,938
Paid up Equity Share Capital	244	244	240	244
Paid up Debt Capital #	9,375	10,875	11,215	10,875
Reserves (excluding Revaluation Reserve) as on	78,123	74,978	65,465	74,978
Net Worth	69,155	67,903	59,787	67,903
Earnings Per Share (₹ 1 each) (not annualised):				
Basic (₹)	4.95	4.13	7.09	33.16
Diluted (₹)	4.93	4.12	7.05	33.01
Capital Redemption Reseve	774	774	774	774
Securities Premium	7,742	7,742	5,439	7,742
Debt Service Coverage Ratio	1.46	2.41	4.10	3.05
Interest Service Coverage Ratio	3.56	3.79	4.45	4.71
Debt-Equity Ratio	0.77	0.78	0.87	0.78

Particulars

Extract of Consolidated Financial Results for the quarter ended 30 June 2024

30.06.2024 31.03.2024 30.06.2023 31.03.2024 Unaudited Audited Unaudited Audited 42.943 46.269 42.213 1.75.006 Net Profit / (Loss) for the period (beforeTax, Exceptional) 1.380 2.012 3.480 12.791 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional) 1,380 2,012 3,480 13,380 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional) 867 1,322 2,428 8,973 Total Comprehensive Income for the period [Comprising 2.664 3.049 2.204 11.050 Profit / (Loss) for the period (after tax) and Other 244 240 10,875 9,375 10,875 11,215 Reserves (excluding Revaluation Reserve) as on 80,445 77,364 68,027 77.364 70.568 69.669 61.986 69.669 Earnings Per Share (₹ 1 each) (not annualised): 3.47 5.33 9.72 36.34 3.45 9.67 36.17 5.31 774 774 774 774

7.720

0.83

3.28

1.07

Quarter Ended

Debt-Equity Ratio # represents Listed Debentures

Date : 19th July 2024

Place: Mumbai

Capital Redemption Reseve

Debt Service Coverage Ratio

Interest Service Coverage Ratio

Securities Premium

Total income from operations

Comprehensive Income (after tax)]

Paid up Equity Share Capital

Paid up Debt Capital #

Net Worth

Note: The above is an extract of detailed format of quarterly Financial Results filed with Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) regulations, 2015. The Full format of quarterly Financial Results along with other items referred in regulation 52(4) of the LODR Regulations are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com & www.nseindia.com) and Company's Website (www.jsw.in).

7,720

1.34

2.87

1.06

For JSW Steel Limited **JAYANT ACHARYA** Jt. Managing Director & CEO

5.417

3.27

4.17

1.14